Tree House Education & Accessories Ltd.

Office No.101, Sapphire Plaza, Dadabhai Road, Opp. CNMS School, Vile Parle West, Mumbai - 400 056. Tel: +91 22 26201029 CIN: L80101MH2006PLC163028



July 08, 2022

To,	To,	To,
BSE Ltd.	The National Stock	Metropolitan Stock Exchange
Phiroze Jeejeebhoy	Exchange of India Ltd.	of India Ltd.
Tower Dalal Street, Fort	BandraKurla Complex (East)	Exchange Square, CTS No. 25,
Mumbai - 400 001	Mumbai - 400 051	Suren Road, Andheri (East),
		Mumbai – 400 093

Dear Sir/Madam,

Sub: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

Ref: Scrip Code: 533540 / TREEHOUSE

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of newspaper advertisement published today in English and regional language namely Free Press journal and Navshakti respectively titled – Notice to Shareholders (Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF). The advertisement copies will also be made available on the Company's website www.treehouseplaygroup.net.

We request you to take the same on record.

Thanking you,

Yours truly,

Guddi

For Tree House Education & Accessories Limited

Guddi Bajpai

Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

PUBLIC NOTICE

KUMAR SHIVNATH JAISWAL alias

elow mentioned property alongwith a

share, right, title and interest therein to m

client M/S. HIGHRISERS INFRA, fre

om all encumbrances, mortgages igations and with marketable title.

ny person or persons having any claim t

against the said below mention

operty or any part thereof by the way occupation, licence, lease, sub-lease

enancy, sale, exchange, mortgage

quitable mortgage, gift, trust, inheritance equest, possession, lien, charge naintenance, limited liability partnership

association of person, partnership, joir venture or any financial institute, company vankers having any claim by way of loan o otherwise and also any person o

stitution or company or bankers

equired to make the same known

riting with the documentary proof there the undersigned at 204/A, Amarnati uilding, Suram Park CHS, Jivdani Road

Virar (Ēast), Tal – Vasai, Dist – Palghai

Maharashtra - 401 305 within 14 day

om the date hereof, otherwise the sale nd/or transfer shall be completed withou

ny reference to such claim or interes

and the same, if any, shall be deemed to nave been waived to all intents and

THE DESCRIPTION IF THE SAID

PROPERTY

All that piece or parcel of Land bearin Survey No. 23 Hissa No. 18 admeasurin

area (H.AAR.P) 0.09.11 Po.kh. 0.01.0

otal area 0.10.12 (H.R.) bearing C.T.S

No. 2 admeasuring area 982.20 Sq meters together with standing structure in

he name of Gupta Sadan/Vinod Gupta

Chawl, Nirankar Sadan, Kulkarni wadi

Near Parab Sheth Chawl, bearing Property Tax SAC No.LX1107440070000

4312 lying and being situated a ituated at Village - Asalpha, Tal – Kurla sharkopar, Mumbai 400 084 withir irisdiction of sub – registrar of Mumba

Suburban District whose Four Corners

ast : CTS. 70, West : CTS 1 & 3, South

TS. 4, North : Boundary village – Mohili

PUBLIC NOTICE

im investigating the title of

Mrs.Maria Noronha nee Fonseca to

the property more particularly

lescribed in the Schedule

SCHEDULE OF THE PROPERTY:

Flat No. 101 admeasuring abou

773 sq. ft. carpet area on the 1st Floor alongwith Stilt Parking No.P-3

n the building `Le Fonz' situate at

Mount Carmel Road, Bandra

West), Mumbai 400 050 on Plot

No.58, C.T.S. Nos. B/329 of Village

Bandra, Taluka Andheri, Mumba

Suburban District (`the said Flat')

long with membership rights of the

Le Fonz Co-operative Housing

Society Ltd. by virtue of holding

shares of Rs. 50/- each bearing

Distinctive Nos. 01 to 05 evidenced

by Share Certificate No. 01 (`the

All persons having any claim to the

said Flat or Shares by way of sale,

lease, transfer, exchange, gift mortgage, lien, charge, trust

nheritance, tenancy, possession

easement, occupancy rights or

otherwise howsoever, are required

to make the same known to the

ndersigned with supporting

documents within 7 days from the

late of publication hereof failing

which, my clients will complete the

ntended transaction without any

eference to such claim or rights and

such alleged claim or rights, if any,

shall be deemed to have bee

Mumbai dated this 7th day of July

51, 'Eternity', 6 Rebello Road,

Bandra (West), Mumbai 400 050

Denzil D'Mello

Advocate

aid Shares').

Advocate Bombay High Court

Neha Gawado

eds or otherwise., howsoever is hereb

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist,

🔹 आप और आपका भविष्य

The Free Press Journal does no vouch for the authenticity or veracity the claims made advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seel expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journa Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading of defamatory content or clain contained in any advertisemen published in this newspaper of uploaded in the epaper on the officia

NOTE

NEW NAME PARVEEN BANO MATIULLAH KHAN AS PER DOCUMENT. CL-102 A I HAVE CHANGED MY NAME FROM BHAWARLAL

JAIN/RAMESHKUMAR BHAVARLAL JAIN" TO AS 'RAMESH BHAWARLAL JAIN" AS CL-103 I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD AYUB KHAN' AS PER AFFIDAVIT. CL-103 A

I HAVE CHANGED MY NAME FROM AFFIDAVIT.

PER DOCUMENTS. CL-110 I HAVE CHANGED MY NAME FROM AYYUB KHAN TO AYUB KHAN AS PER DOCUMENTS. CL-110 A

KATUDIA AS PER GOVT AADHAR CARD CL-110 B

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM DHARMENDRAKUMAR CHAMPAKLAL DHARMENDRA CHAMPAKLAL GANDHI AS PER GOVT CL-110 D HAVE CHANGED MY NAME FROM MAHBOOB AHMED ABDUL SALAM BADLOO TO MAHBOOB AHMED ABDUL

SALAM ANSARI AS PER DOCUMENT CL-120 I HAVE CHANGED MY NAME FROM PRAMOD KUMAR TO PRAMOD RAJBIR SINGH AS PER DOCUMENT. CL-120 A I HAVE CHANGED MY NAME FROM AFSARI BEGUM EHSAN AHMED ANSARI

TO AFSARI EHSAN AHMED ANSARI AS CL-120 E HAVE CHANGED MY NAME FROM MAHESH KISAN CHAUHAN TO MAHESH KISAN CHAVAN AS PER GAZZETTE

NUMBER (M-2118995). CL-120 C HAVE CHANGED MY NAME FROM KUMAR JAIN (HARAN) TO KUMAR JAIN AS PER IT. CL-120 D DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM GEETANJALI JAIN (HARAN) TO GEETANJALI JAIN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM KALA VASTIMAL JAIN TO KALAVATI DILIP JAIN AS PER DOCUMENT. CL-120 F HAVE CHANGED MY NAME FROM BHAVARIBEN BASTIMAL JAIN IU BHAMARI VASTIMAL JAIN AS PER CI-120 G DOCUMENT. CL-120 G HAVE CHANGED MY NAME FROM

KALAVANTI DILIPKUMAR JAIN TO KALAVATI DILIP JAIN AS PER DOCUMENT. CL-120 H

I HAVE CHANGE MY NAME FROM RESHMA M.SAEED SHAIKH TO RESHMA SAEED SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-130

I HAVE CHANGE MY NAME FROM SAYED NASIR SAYED ABDULLA TO SAYED NASIR AS PER DOCUMENTS. CL-130 A I HAVE CHANGE MY NAME FROM SHONE SHRIRAM RANE TO SHON SHRIRAM RANE AS PER DOCUMENTS. CL-130 B

I HAVE CHANGE MY NAME FROM FATIMA MURTUZA BHAVNAGARWALA FATEMA MURTUZA BHAVNAGARWALA AS PER CL-130 C DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM RAFIQUE MAQBOOL QURASHI TO RAFIQUE MAQBOOL QURESHI AS PER

DOCUMENTS CL-130 D I HAVE CHANGED MY NAME FROM KULSUM RAFIQUE QURASHI TO KULSUM RAFIQUE QURESHI AS PER DOCUMENTS CL-130 E

I HAVE CHANGED MY NAME FROM CHARULATA RAJESH VATSA TO CHARU RAJESH VATSA AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM FAIYYAZ MAHAMUD HAMDARE TO FAYYAZ MAHMUD HAMDARE AS PER DOCUMENTS. I MR. MAHESH RAMANBHAI DARJI HAVE

DECLARED THAT MR. MAHESH RAMANBHAI DARJI AND MR. MAHESHKUMAR RAMANBHAI DARJI BOTH THE NAMES ARE SAME AND OF ONE PERSON ONLY THAT IS MYSELF ONLY AS PER AFFIDAVIT DATED CL-140 E HAVE CHANGED MY NAME FROM

SANDEEP TO SANDEEP KARAKA AS PER DOCUMENTS. CL-140 C I HAVE CHANGED MY NAME FROM MS SHAIKH SURAIYA BEGUM ABDULLAH TO MRS. SURAIYA AMANULLAH KHANAS PER AFFIDAVIT DATED 28/06/2022 (REG.NO. 10593, SR. NO. 2886/2022)

RESIDING AT 401, SHREEJI RESIDENCY VALJI LADDHA CROSS ROAD, NEAR HIRA MONGI HOSPITAL. MULUND (WEST) MUMBAI-80 HAS CHANGED MY NAME TO MONIKA BHAVESH VORA VIDE AFFIDAVIT DT-06/07/2022.

पथ प्रमण्डल, देवघर अन्तर्गत सत्संग चौक

से देवघर-सारठ पथ (साउथ बाईपास पथ)

(Improvement of Riding Quality) कार्य I

रुपये 1.31.12.331.79 (एक करोड एकतीस

लाख बारह हजार तीन सौ एकतीस रुपये

14.07.2022 (12:00 बजे दिन तक)

08.07.2022 (10:30 बजे पूर्वाहन)

कार्यपालक अभियंता का कार्यालय, पथ

कार्यपालक अभियंता

पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, देवघर

निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, देवघर।

(कुल लम्बाई-2.20 कि0मी0) के

तनासी पैसे)

01 (एक) माह ।

06432-275640

0651-2446007

मजबूतीकरण / राईडिंग क्वालिटि में

कार्यालय कार्यपालन अभियंता, लोक स्वास्थ्य यांत्रिकी खण्ड रायपुर (छ.ग.)

ई-प्राक्योरमेंट निविदा सूचना

निविदा प्रपत्र "A" में एकीकृत पंजीयन प्रणाली अंतर्गत सक्षम श्रेणी में पंजीकृत ठेकेदारोंसे JJM के रेट्रोफिटिंग एवं सिंगल विलेज नलजल प्रदान योजनांतर्गत निर्माण कार्य की ऑनलाईन निविदा आमंत्रित की जाती है।

	·	
एन.आई.टी क्रमांक,	कार्य का नाम	लागत
दिनांक/सिस्टम टेंडर क्र.		(लाख में)
30/01.7.22, 104195	विकासखण्ड अभनपुर के ग्राम तरीं, कन्हेरा, मुंडरा	299.52
31/01.7.22, 104196	विकासखण्ड आरंग के ग्राम बनरसीं, केसला, बोरिद	297.04
32/01.7.22, 104197	विकासखण्ड तिल्दा के ग्राम खपरी (गैतरा), कोनारी	145.46
33/01.7.22, 104198	विकासखण्ड आरंग के ग्राम रींवा	379.31
34/01.7.22, 104199	विकासखण्ड आरंग के ग्राम लखौली	339.15
-1 -1-1		

नोट:-उपरोक्त निर्माण कार्यो की निविदा की सामान्य शर्ते, धरोहर राशि, विस्तृत निविदा विज्ञप्ति, निविदा दस्तावेज व अन्य जानकारी ई-प्रोक्रोरमेंट वेब पोर्टल http://eproc.cgstate.gov.in विभागीय वेबसाईट अथवा http://eproc.cgstate.gov.in मे. दिनांक 07/07/2022 से देखे जा सकते है एवं निविदा डाऊनलोड करने की अंतिम तिथि 22.07.2022 होगी।

कार्यपालन अभियंता, लोक स्वास्थ यांत्रिकी खण्ड.



सआ/आर-उत्तर/ओडी/३१५ /अ.नि.

दि. ०७.०७.२०२२

जाहीर सूचना

आर-उत्तर विभागातील अनुज्ञापन खात्यात अतिक्रमण निर्मुलन विभागामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याकरिता कंत्राटी कामगारांची नेमणूक करावयाची आहे. यासाठी सदर कामासाठी अशासकीय संस्थांची निवड करण्याबाबतची जाहीर सूचना म.न.पा. संकेतस्थळावर portal.mcgm.gov.in प्रदर्शित करण्यात आली आहे. इच्छुक संस्था या योजनेची सर्व माहिती वरिष्ठ निरीक्षक (अति. निर्मू.) आर/उत्तर कार्यालयात कोणत्याही कामाच्या दिवशी लेखी अर्ज रु. 1800/- अधिक 18% = 2124/- जिएसटी या किंमतीत रोख स्वरूपात चलन काढून दि. 11.07.2022 ते 18.07.2022 या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत विकत घेऊ शकतात.

पात्र अशासकीय संस्थेची निवड करण्याकरीता लॉटरीची दिनांक 25.07.2022 रोजी दुपारी 03.00 वाजता निश्चित करण्यात आलेली

सहाय्यक आयुक्त आर-उत्तर विभाग

पीआरओ/754/एडीव्ही./2022-23 थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

PUBLIC NOTICE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH

Solapur Janata Sahakari Bank Limited

.... Applicant/Creditor

Versus Shri. Pandurang Dattu Jhinje Respondent/ Personal Guarantor

Next Hearing Fixed on: 18.07.2022

SHRI PANDURANG DATTU JHINJE At Post Mundhewadi, Taluka- Mohol,

Take notice that the Solapur Janata Sahakari Bank Limited, Financia Creditor above named has filed Company Petition bearing C.P. No. 343 of 2022 under Section u/s 95(1) of Insolvency and Bankruptcy Code, 2016 against **Shri Pandurang Dattu Jhinje,** Personal Guarantor of M/s. Shetkar Sakhar Karkhana (Chandrapuri) Limited before Hon'ble NCLT, Mumba Bench, Court-IV. During the hearing conducted on 09.05.2022, Hon'ble Tribunal issued direction to the Advocate for Petitioner to inform Respondents about the next date of hearing calling upon them to remain present on 18.07.2022 and if no appearance is made on that date on you behalf, by yourself or by your advocate or by someone authorised by law to act for you, the matter will be heard and determined in your absence Petitioner has served copy of Demand Notice, copy of Company Petitior and copy of Court Notice upon Respondents at residential address at Post Mundhewadi, Taluka - Mohol, District - Solapur - 413213 through registered post and the details service are as below:

Sr.	Particulars	Date of Service	Date of	Remark			
No.			Delivered				
1.	Copy of Demand Notice	21.12.2021	27.12.2021	Delivered			
				Successfully			
2.	Copy of Company Petition	11.03.2022	23.03.2022	Delivered			
				Successfully			
3.	Copy of Court Notice	05.04.2022	11.04.2022	Delivered			
				Successfully			
Jesa	Jesal Singh						
Advocate for Financial Creditor/Petitioner							
คล ก	7.2022	·					
00.0	7.2022						

PUBLIC NOTICE The Vishnu Prasad "A" Co-Operative Housing Society Limited, a Society registered under the provisions of Maharashtra Cooperative Societies Act, 1960, bearing Registration No. MUM/WKE/HSG/TC/ 14662/2009-10 of 2009 ("the Society") is the Owner of all that piece and parcel of land situated at Vile Parle East, Mumbai Suburban District together with two buildings standing thereon and more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter collectively referred to as the said Property")

PLEASE TAKE NOTICE that the Society has agreed to grant redevelopment rights in respect of the said Property in favour of our Client, Time and Jet Realty LLP.

Under the instructions of our Client, we are investigating the title of the Society to the said Property.

ALL persons having any claim or right against or to the said Property described in the Schedule hereunder written either by way of inheritance, share, sale, mortgage, charge, trust, loans. exchange, gift, lease, sub-lease, lien, license, development, possession, right of pre-emption, statutory attachment or encumbrance or any other arrangement or any other agreement of any nature whatsoever or other disposition or under any decree, order or awa-ra passed or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned along with supporting documents duly notarised at our address at 2nd Floor, Rajabahadur Mansion, 28, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400023 or on our email ID legal@pmmandco.com within 14 days from the date of publication of this notice, failing which our Client will proceed to acquire the redevelopment rights in respect of the said Property from the Society without considering any claims and/or objections of any person/s, if any and such claims/objections shall be deemed to have been waived and abandoned.

SCHEDULE OF THE SAID PROPERTY

ALL THAT piece or parcel of land or ground bearing CTS No. 805/ A/1 of Village Vile Parle, F. P. No.18 of TPS-I, Vile Parle (East), admeasuring 2064 square meters or thereabouts as per Property Register Cards (after deducting the area of the land gone in set-back) together two Buildings standing thereon being Building No.1 comprising of Ground plus 3 [3rd Floor (Part)] upper floors and Building No.2 with ground plus four [3rd and 4th Floor (Part)] upper floors, situate lying and being at Junction of M. G. Road and Parleshwar Road, Vile Parle (East), Mumbai — 400057. FOR PRAVIN MEHTA AND MITHI & CO.

(URVI R.TANNA) Advocate & Solicitor. Date: 08.07.2022



TREE HOUSE EDUCATION & ACCESSORIES LIMITED Regd. Office: 101, Sapphire Plaza, Dadabhai Road Opp. CNMS School, Vile Parle (West), Mumbai - 400056. CIN No: L80101MH2006PLC163028 Phone: 022 26201029 Email: compliance@treehouseplaygroup.net onhe Kadam, Badi Udaan. Website: www.treehouseplaygroup.net

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is given that pursuant to the provisions of section 124 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authorit Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), the Company is required to transfer all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Notice is further given to the concerned shareholders to encash their unpaid/ unclaimed Dividend for the financial year 2014-15, so that the shares are not ransferred to IEPF Authority. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before September 26, 2022, failing which, the entire share(s) of the concerned shareholders will be ransferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority by following the procedures stipulated in the Rules in this regard, without any furthe notice. As per the requirement of the said rules, individual communications will be sent to the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority and details of such shareholders whose shares are liable for transfer wil be uploaded on the website of the Company at www.treehouseplaygroup.net.

The shareholders may also note that any further Dividend/benefits on such shares shall also be credited to the IEPF Authority. On transfer of the Dividend and the Shares to IEPF Authority, the shareholders may claim the same by following the procedure prescribed under the said rules.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid unclaimed dividend(s), the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd. having its office situated a C 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083. Email ID iepf.shares@linkintime.co.in Tel. No: (022) 49186270 or at registered office of the company situated at : 101, Sapphire Plaza, Dadabhai Road, opp. CNMS School Vile Parle (west) Mumbai - 400056 Email: compliance@treehouseplaygroup.net

For Tree House Education & Accessories Limited

Place: Mumbai

Guddi Bajpai

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas,

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 02.12.2021 calling upon the Borrower(s) DILIP TIRTHRAJ VISHWAKARMA PROPRIETOR T R TECHNOLOGY AND GUDDI DEVI VISHWAKARMA to repa Lakhs Sixty Five Thousand Five Hundred Eight and Seventy Two Paisa Only) against Loan Account No. HHLPNV00378700 as on 23.11.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic **possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 05.07.2022.

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED** for an amount of Rs.33,65,508.72 (Rupees Thirty Three Lakhs Sixty Five Thousand Five Hundred Eight and Seventy Two Paisa Only) as on 23.11.2021 and interes

the Act in respect of time available, to redeem the Secured Assets DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLOWER BEDS AREA OF 55 SQ FT., 3RD FLOOR, ALONGWITH UNDER STILT CAR PARKING PLACE NO. A4-S6 APRROXIMATELY ADMEASURING 100 SQ FT CARPET AREA IN BUILDING NO. B2, IN RESIDENTIAL PROJECT KNOWN AS "COMMANDERS' RENAISSANCE", SURVEY NO. 96, HISSA NO. 2/4, 2/6, 2/2A, 2/5, VILLAGE NERE, TALUKA PANVEL, DIST. RAIGARH,

MAHARASHTRA-410206.

Place: RAIGARH

Sd/-**Authorised Officer** INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Navi Mumbai Municipal Transport

Belapur Bhavan, 8th Floor, Sect.-11, CBD, Navi Mumba Engg. Dept. E-Tender Notice Extn.-3 1) NMMT/TM/ENGG/01/2022-23

2) NMMT/TM/ENGG/02/2022-23 - 1) Selection of Bus Operator for Operation and Maintenace of 15 Electric 9 MTR Single Decker Buses on Gorss Cost Contract

2) Selection of Bus Operator for Operation and Maintenace of 10 Electric 9 to 10 MTR Double Decker Buses on Gross Cost Contract

available is Website Which on https://nmmc.etenders.in

S/d **Transport Manager,**

N.M.M.T.

SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd, 3rd Floor, Plot No- 23, New Rohtak Road, Karol Bagh, Delhi- 110005

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Borrower/ Loan	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
	Atul Sharma/ Shri Ram Sharma/ LBAGR00004843476	House Built over Plot No. 89, Khasra No. 115, Kanchan Garden, Mauza Kahrai, Tehsil 7 District Agra, Uttar Pradesh/ July 06, 2022	December 28, 2021/ Rs.10,69,137/-	Agra/ Mumbai

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. **Authorized Officer**

Date: July 08, 2022 **ICICI Bank Limited**

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Onice Number 201-5, 2nd 1.881, 188 Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewar Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the he notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

	This property and any dealings with the property will be subject to the charge of fore bank Elimited.					
n	Name of the Borrower/ Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN)	Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch		
	QZAUR00005035665 (DHFL Old LAN- 10400007235 & ICICI New		April 11, 2022 Rs. 12,77,636.00/-	Auranga- bad		

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : July 08, 2022 Place : Maharashtra

MAY CONCERN Mr. Baldev M. Kaura ("Deceased Member"), a co-member of N. G Suncity Phase - III C. H. S. Ltd 'Society") situated at Thakur Village Kandivali (E). Mumbai 400101 and co nolding Flat No. 703 in the C Wing o the Bldg. No.1 of the society, died intestate on 16/12/2010 withou making any nomination.

TO WHOMSOEVER IT

We hereby invite claims or objections from the heir(s) or claimants or objector(s) to the transfer of the share and interest of the deceased membe in the capital/property of the society is favor of Mr. Anant Vijay Kaura within **14 (fourteen) days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease member in the capital/ property of the under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dea with in the manner provided under the bye-laws of the society.

Prem Pandey - Advocate Kamdhenu Associates – Advocates & Legal Advisers #13-14, Gokul Horizon Opp. Gundecha's Trillium Thakur Village, Kandivali (East) Mumbai 400101 Date: 8th July 2022 : case no. 00417

PUBLIC NOTICE Shri. Vrajlal (Vijay) P. Chavda

joint member of Jal-Kirti Co-Op.

Housing Society Ltd., Jayraj Nagar, Borivali (West), Mumbai 400 091 holding two Shop Nos. O6 & 07 in the Building of the said Society and shares 0621 to 0625 (for Shop No. 6) and 0666 to 0670 (for Shop No. 07) under Share Certificate Nos. 50A & 60A respectively, expired on 16.02.2022. His nominees (i) Mrs. Krishna K. Thakar (ii) Mrs. Minal Sachdeva, (iii) Mrs. MeghaParmar and (iv) Ms. Pooja Chavda made application to the said Society for their admission to the membership of the Society in place of the said deceased and for the the transmission of the said shops to their names. Claims and objections, if any, are invited by the said Society against the proposed transmission. The same should be lodged either with the Hon. Secretary of the said Society or at the office of Shri P. C. Thomas, Advocate Shop No. 10A, Estee Apartments, Saibaba Nagar, Borivli (West), Mumbai 400 092 within 14 days, with supporting documents, if any, failing which needful will be done.

P. C. THOMAS **Advocate High Court** Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Date: 06.07.2022

NOTICE is hereby given that under the nstruction from our clients, in relation to the property held by (1) SHRI QAIDJOHAR EZZUDDIN (2) SHRI IBRAHIM QAIDJOHAR EZZÚDDIN (3) SHRI TAHIR QAIDJOHAR EZZUDDIN and (4) SHRI ALIAZGER QAIDJOHAR EZZUDDIN ('Owners') I want to bring to the Notice of Public

a. Indenture of Sale dated 25th

March, 1987 executed by and between the aforementioned Owners ((1) SHRI QAIDJOHAR EZZUDDIÑ (2) SHRI IBRAHIM QAIDJOHAR EZZUDDIN (3) SHRI TAHIR QAIDJOHAR EZZUDDIN and (4) SHRI ALIAZGER QAIDJOHAR EZZUDDIN) and the past owners being (1) Vishnt Hardikar and (2) Shri Moreshwar Janardan Hardikar and (1) Shri Hemant Vitthal Sawant (2) Shri Ashok Shivdas Amale (3) Shri Madhusudhan Vitthal Sawant (4) Shri Jayant Vitthal Sawant (5) Shri Mukund Vitthal Sawant and (6) Shri Dattatraya Bhau Kulkarni (thereir referred to as 'the Purchasers') and registered with the Sub-Registrar of Assurances with respect to agricultural land bearing (old Gat No.153) new Gat No.160 situated at Village Zirad Taluka Alibaug, District Raigad

n Indenture of Sale dated 19th July 1997 executed by and between the aforementioned Owners and (1) Shr Hemant Vitthal Sawant (2) Shri Ashok Shivdas Amale (3) Shri Madhusudhar Vitthal Sawant (4) Shri Javant Vittha Sawant (5) Shri Mukund Vitthal Sawant and (6) Shri Dattatraya Bhau Kulkarni and registered with the Sub-Registra of Assurances under Serial No. [ALB / 1315 / 1987] with respect to agricultural land bearing (old Gat No.153) new Gat No.160 situated a Village Zirad, Taluka Alibaug, District Raigad

1997 executed by and between the aforementioned Owners and Saraswat Raghunath Parab and Shri Raghunath Dhaku Parab and Mrs. Dashrath Tiroltkar as confirming parties and registered with the Sub Registrar of Assurances under Serial No. [ALB / 1316 / 1987]with respect to agricultural land bearing (old Gat No.163) new Gat No.162 situated at Village Zirad, Taluka Alibaug, District Raigad

c. Indenture of Sale dated 19th July

Have been lost by the Owners during their travel from Alibaug ST Stand to Kankeshwar Fata and are not traceable in spite of due and diligent search.

The Owners have lodged a complaint with Police Station : Alibaug under Lost Property Registration Number 0617/2022 District: Raigad Date 25/06/2022

ALL persons having received and had raced and found the aforesaid documents or purporting to have any claim over the aforementioned documents are hereby requested to make known in writing to the undersigned at his office at "43/45 Rajabahadhur Building, Office No.14D, Second Floor, Tamrind Lane, Fort, Mumbai 400023", within fourteen (14) days from the date hereof and handover the said

Original documents if they are in oossession of the same Dated this 08th day of July, 2022 YAJUVENDRA SINGH

Authorized Officer

Numerologist, Vastu & Gem: Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194 Watch on YouTube:

DISCLAIMER

website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspape for the submission in passport office

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM ZUBEDA AHMED SAYYAD TO NEW NAME ZUBEDA AHMED SAYYED AS PER DOCUMENT. CL-101 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM MATIULLAH SHAMI SHAIKH TO NEW NAME MATIULLAH SHAMI KHAN AS PER DOCUMENT. CL-102

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM PARVEEN BANO MATIULLAH SHAIKH TO

PER AFFIDAVIT. 'SHAFIQ MO AYUB/ SHAFIQ AHMAD MOHAMMAD AYUB /SHAFIQ AHMAD KHAN' TO AS 'SHAFIQ AHMAD

RAFIK/SHAHFEN KHAN/SHAHEEN RAFIQ' TO AS 'SHAHEEN SHAFIQ AHMAD KHAN' AS PEF CL-103 B I HAVE CHANGED MY NAME FROM FAISAL KHAN TO MOHD FAISAL KHAN AS

I HAVE CHANGED MY NAME FROM DILIP MOTILAL MISTRY TO DILIP MOTILAL

I HAVE CHANGED MY NAME FROM MEENA DILIP MISTRY TO MEENA DILIP KATUDIA AS PER GOVT AADHAR CARD.

कार्यपालक अभियंता का कार्यालय

पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, देवघर

अति अल्पकालीन ई-प्रोक्योरमेंट सूचना (1st Call)

प्राक्कलित राशि (रुपये में)

3. कार्य समाप्ति की अवधि निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एव समय 5. वेबसाईट पर निविदा प्रकाशित होने की तिथि एवं समय निविदा आमंत्रित करने वाले

नम्बर ई-प्रोक्युरमेंट सेल का हेल्पलाईन नम्बर अतिरिक्त जानकारी के लिए वेबसाईट http://jharkhandtenders.gov.in पर देखें।

पदाधिकारी का पदनाम

PR 273155 Road (22-23) D

प्रोक्युरमेंट अधिकारी का सम्पर्क

Whereas

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitiza and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice date 23.11.2021 calling upon the Borrowers SWARAJ ENTERPRISES SANSKRUTI SANJAY SONAWANE; FLAT NO. B 202, NEELKANTH DARSHAN, PLOT NO. 29/5, PANVEL, NAVI MUMBAI, MAHARASHTRA - 410209, SANJAY RAJARAM SONAWANE: FLAT NO. B 202, NEELKANTH DARSHAN, PLOT NO. 29/5. PANVEL, NAVI MUMBAI, MAHARASHTRA - 410209, to repay the amoun mentioned in the Notice being Rs. 43,62,775.98 (Rupees Forty Three Lakhs Sixty Two Thousand Seven Hundred Seventy Five and Paise Ninety Eight Only) against Loan Account No. HLAPVSH00213623 as on 20.11.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

APPENDIX IV

[See rule 8 (1)]

POSSESSION NOTICE

(for immovable property)

Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 05.07.2022 The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the

charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of

Rs. 43,62,775.98 (Rupees Forty Three Lakhs Sixty Two Thousand Seven

Hundred Seventy Five and Paise Ninety Eight Only) as on 20.11.2021 and

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the

interest thereon The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. B 301. NEELKANTH DARSHAN, PLOT NO. 29/5. PANVEL, NAVI

MUMBAI, MAHARASHTRA-410209.

Authorised Officer Date: 05.07.2022 INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED Place: MUMBA

या नोटीसीव्हारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि

श्री विनोदकुमार शिवनाथ जैसवाल उर्फ गुप्ता

यांच्या मालकी कब्जेवाहीवाटीची मौजे असल्फ

गालुका – कुर्ला, घाटकोपर, मुंबई – ८४ येथील

सर्वे नं. २३ हि.नं. १८ क्षेत्र ०.०९.११ (हे.आर

०.०१.०१ (पो.ख.) एकुण क्षेत्र ०.१०.१२ (हे.आर.

संबंधित (सी.टी.एस. नं. २ क्षेत्र ९८२.२० चौ. मी.

त्यावरील बांधकाम गुप्ता सदन, निरंकार सदन

कलकर्णी वादी परब शेठचाळ जवळ मालमन

LX1107440070000, L – 4312**)** ज्यास

चर्तुःसीमा : पूर्वेस - सीटीएस नं. ७०, पश्चिमेस सीटीएस नं. १ आणि ३, दक्षिणेस - सीटीएस नं. ४

उत्तरेस – मौजे मोहिलीची शीव व सीटीएस

८३; या मिळकतीस यापुढे संक्षिप्तपप

"**विषयांकित मिळकत**" असे संबोधण्यात येत

आहे. माझे अशील मे. हाय राईजरस इन्फ्रा

भागीदारी संस्था हि विषयांकित मिळकतीवरील

मालकी हक्क खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

तरीही कोणत्याही व्यक्तीस विषयांकित मिळकर

किंवा त्याच्या भागाविरुध्द विक्री, अदलाबदल

ाहाण, भेट, विश्वस्त, वारसा, भाडेपट्टा, कब्जा

कुळवहिवाट, प्रभार, धारणाधिकार किंवा

पाशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा

असल्यास किंवा सदर मिळकती त्याच्या

नंदर्भातील मालकी हक्काच्या हस्तांतरणाच्य

तिरोधात कोणाताही आक्षेप किंता त्यान्य

संदर्भातील मालकी हक्काविरुध्द आक्षेप किंवा

दावा किंवा काही असल्यास त्याची सूचना

नेम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्यावर सदर

सचना प्रकाशनाच्या तारखेपासने १४ दिवसांच्य

आत कळविणे, कसूर केल्यास दावा किंवा आक्षेप

काही असल्यास ते त्यागित करण्यात येतील आणि

आमचे अशील त्यासंदर्भातील आवश्यक दस्तावेज

कार्यालय – ए/२०४, अमरनाथ बिल्डींग, सुराम पार्क को. ऑप. सोसा., जीवदानी रोड, विरार

(पूर्व), ता – वसई, जि – पालघर, पिन – ४०१ ३०५

निष्पादित करतील. याची नोंद घ्यावी.

माझ्या अशिला तर्फे

ॲड नेहा गावडे

कर क्रमांक एस. ए. सी.

ांच्या सुचनेप्रमाणे व सांगीतलेल्या प्रमाणे सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्य येते की, जिल्हा व तुकडी पालघर, तालुका पोटतुकडी वसई दुय्यम निबंधक वसई, हयांच अधिकार क्षेत्रातील गावं मौजे–पेल्हार वसई विरार महानगर पालिका हयांचे अधिका क्षेत्रातील १)'सर्वे नंबर ३०४, क्षेत्र ४–६७–२ हे–आर–प्र पोटखराबा ०.००.२, यापैकी २.७१ ५, हे–आर–प्र आकारणी १७.०६ पैसे, २) सर्वे नंबर १३१, क्षेत्र ०.४६.० हे-आर-प्र, पैकी २८.७५ हे–आर–प्र आकारणी ५.३१ पैसे, ३) सर्वे नंबर २८३, क्षेत्र प्र ०.०२.० हे-आर-,पोटखराबा ०.०१.५ हे—आर—प्र, पैकी ०.०२.२ इतर हयांचे यांचे मालकीची व कब्जेवहिवाटीच

हे–आर–प्र आकारणी ०.१२ पैसे या वर्णनार्च मिळकत श्री. जोसेफ (ज्यो') गॅब्रिएल डिमेलो व असून वर नमूद मिळकती श्री अनवर अशफाव हसेन अन्सारी व श्री रेनॉल्ड फिलीप डायर ु हयांनी बयाणा रक्कम देवून श्री. जोसेफ (ज्यो' गॅब्रिएल डिमेलो व इतर सोबत नोंदणीकृत साठेखतदस्त कमांक ९७३७/२०१४ तसेँच नोंदणीकृत कुळमुखत्यारपत्र दस्त कमांव ९७३८/२०१४ व दस्त क्र. २९०६/२०१५ प्रमापं नोंदणीकत केलेले खरेदीखत व दतर कुळमुखत्यारच्या आधारे नोंदणीकृत खरेदीखत दि. २०/४/२०१५ रोजिचे लिहून घेतले आहे. व त्याआधारे श्री अनवर अशफाक हुसेन अन्सारी श्री रेनॉल्ड फिलीप डायस हयांनी श्री. जोसेफ (ज्यो') गॅब्रिएल डिमेलो व इतर हयांना फसवन . अंधारात ठेवून सदर कराराची पुर्तता केली नाही तसेच वर नमूद मिळकतीच्या सातबारा सदरी स्वतःचे नावे चढवली आहेत. व बेकायदेशीः रित्याने आमच्या अशिलांना न विचारता त्रयस्त इसमास विक्री केली आहे. श्री अनवर अशफाव हुसेन अन्सारी व श्री रेनॉल्ड फिलीप डायर उरलेला व्यवहार श्री. जोसेफ (ज्यो') गॅब्रिएल डिमेलो व इतर सोबत व्यवहार पूर्ण करण्यात व मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहेत व श्री जोसेफ (ज्यो)' गॅबिएल डिमेलो व हयांना फसव वर नमुदं मिळकतीचा व्यवहार त्रयस्थ इसमार करीत आहेत व केली आहे. म्हणून श्री. जोसेप (ज्यो') गॅब्रिएल डिमेलो व इतर हर्यांनी श्री अनव अशफाक हुसेन अन्सारी व श्री रेनॉल्ड फिलीप डायस हयांचेविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. तरी वर नमूद मिळकतीबाबत कोणाही इसमाने वा संस्थेने गहाण दान बक्षीर ताबा करार फरोक्त वापरवहिवाट कब्जा भाडेपट्टा कुळ आदी वा अन्य प्रकारचा कुठलाई व्यवहार श्री. जोसेफ ज्यो' गॅब्रिएल डिमेलो इतर व्यतिरिक्त अन्य कुणाशी करू नये. सदर नोटीसी द्वारे श्री. जोसेफ (ज्यो)' गॅब्रिएल डिमेलो व इतर हयांनी श्री अनवर अशफाक अन्सारी श्री रेनॉल्ड फिलीप डायस सोबत केलेले नोंदणीकृत साठेखत दस्त कमांक ९७३७/२०११ तसेच नोंदणीकत कळमखत्यारपत्र दस्त कमांक ९७३८/२०१४ व दस्त क्र. २९०६/२०१५ प्रमाप नोंदणीकृत केलेले खरेदीखत व इतर कुळमुखत्यारच्या आधारे केलेले नोंदणीकृत खरेदीखत दि. २०/४/२०१५ रोजिचे हे रद्व करीत आहेत हयाची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी त्यामुळे नमुद मिळकतीशी कुणीही श्री. जोसेफ (ज्यों') गॅब्रिएल डिमेलो व इतर व्यतिरिक्त अन्य

आपली विश्वासू ॲड. दिपाली एस पाटील शॉप नं. १, माता कृष्णाबाई अपार्टमेंट, उमेळामान

राहणार नाही हयाची कुपया नोंद घ्यावी

वसई रोड (प), ता. वसई, जि. पालघर ४०१२०२ ८०९७३३७३७३/९५०३५९२८१३ दिनांकः ०८.०७.२०२

Hindustan Unilever Limited

नोंदणीकृत कार्यालय: युनिलिव्हर हाऊस, बी. डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, ब मुंबई-४०० ०९९. सीआयएन:एल१५१४०एमएच१९३३पीएलसी००२०३० संकेतस्थळः <u>www.hul.co.in</u> ई-मेलः levercare.shareholder@unilever.com दू. :+९१ २२ ५०४३ ३०००/५०४३ ३०७०

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२२ रोजी संपलेल्य तिमाही करिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षे इतर बाबीसह विचारात घेण्याकरिता १९ जुलै, २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड करिता देव बाजपाई कार्यकारी संचालक

लिगल ॲन्ड कॉर्पोरेट अफेअर्स ॲन्ड कंपनी सेक्रेटरी डीआयएनः०००५०५१६/एफसीएस क्र. एफ३३५४

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.hul.co.in वर इन्व्हेस्टर रिलेशन्स सेक्शन येथे आणि कॉर्पोरेट अनाऊंसमेंट सेक्शन <u>www.nseindia.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> येथे देखील उपपलब्ध आहे



दिनांक : ८ जुलै, २०२२

ठिकाण : मुंबई

ट्री हाऊस एज्युकेशन अँड ॲक्सेसरीज लिमिटेड

नों. कार्यालय: १०१, सफायर प्लाझा, दादाभाई रोड, सीएनएमएस स्कुलसमोर, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०० ०५६. सीआयएन नं.: एल८०१०१एमएच२००६पीएलसी१६३०२८ दरध्वनी: ०२२-२६२०१०२९

ई-मेल: compliance@treehouseplaygroup.net वेबसाईट: www.treehouseplaygroup.net

भागधारकांना सूचना इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

गद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४ हवाचर्ता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग), ऑडिट, ट्रान्स्फर अँड फंट) रुल्स, २०१६ (''रुल्स'') (वेळोवेळी सुधारित) ला अनुसरून, सलग सात किंवा जास्त वर्षे यांच्या संबंधातील लाभांश प्रदान न करता किंवा दावा न करता पडुन आहे ते शेअर्स कंपनीने इन्व्हेस्ट न्युकेशन अँड प्रोटेकशन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. . उ. प्रार्थिक वर्ष २०१४-१५ साठी त्यांचा प्रदान न केलेला/दावा न केलेला लाभांश रोकड करण्याकरित ांबंधित भागधारकांना पृढे सूचना देण्यांत येते जेणे करून, शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीकडे स्तांतरित केले जाणार नाहीत. जर २६ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित भागधारकांकडून . जपनीला काहीही कळविण्यांत आले नाही तर, पुढे कोणतीही सूचना न देता, ह्या बाबतीत रूल्स मध्ये नेर्धारित केलेली प्रक्रिया अनुसरून संबंधित भागधारकांचे सर्वे शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेकशन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केले जातील. सदर रुल्सच्या गवश्यकतांनुसार, ज्यांचे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरणासाठी पात्र ठरले आहेत त्या ांबंधित भागधारकांना वैयक्तिक पत्र पाठवले जाईल आणि ज्यांचे शेअर्स हस्तांतरणास पात्र ठरले आहेत अशा भागधारकांचे तपशील कंपनीची वेबसाईट www.treehouseplaygroup.net व

ागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, अशा शेअर्स वरील पुढील कोणतेही लाभांश/लाभ हे सुद्धा नायईपीएफ ऑथॉरिटीकडे जमा केले जातील. लाभांश आणि शेअर्सचे आयईपीएफ ऑथॉरिटीकडे स्तांतरण झाल्यावर, भागधारक रूल्स नुसार विहित प्रक्रिया अनुसरून आयईपीएफ ऑथॉरिटीकडून

रील प्रकरणी पढ़ील माहिती व प्रदान न केलेल्या/दावा न केलेल्या लाभांशाच्या दाव्याचे तपशील ाकरिता संबंधित भागधारकांनी आमचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, मे. लिंक इनटाईम इंडिया ग्रा. लि. सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, ई-ल आयडीः iepf.shares@linkintime.co.in. दू. क्र. (०२२) ४९१८६२७० येथे किंवा कंपनीच्या ोंदणीकृत कार्यालयात : १०१, सफायर प्लाझा दादाभाई रोड, सीएनएमएस स्कुल समोर, विलेपार्ले पश्चिम), मुंबई - ४०००५६, ई-मेलः compliance@treehouseplaygroup.net येथे संपर्क

ट्री हाऊस एज्युकेशन अँड ॲक्सेसरीज लिमिटेड साठी

ठिकाणः मुंबई **दिनांक** : ०५ जुलै, २०२२

रजि एडी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजविणे आणि प्रकाशन डीआरटीचा सुचना फलक विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-१

२ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५

दिनांक: ०४.०७.२०२२

आर.पी.क्र. ०५ सन २०१५ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा कॅनरा बँक

जे.व्ही.आय.एस. इंजिनियरिंग प्रक-१: जे.व्ही.आय.एस. इंजिनियरिंग, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, प्रोप्रा: श्री. जे. वेंकदेश, युनिट क्र. १५, अमर इंडस्ट्रियल इस्टेट, आनंद इंडस्ट्रियल इस्टेट, आनंद केमिकल्स समोर, एमआयडीसी, नांदिवली-भोपर रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे, येथे सुध्दा: बी/३४, श्रीरंग व्हिला, सखाराम कॉम्प्लेक्स, डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे-४२१२०२.

ाक-२.: श्री. जे. वेंकदेश, फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, विश्वेश्वर प्रसाद को–ऑप. हाऊ. सोसा. लि., गिरिजामाता मंदिराजवळ, डोंबिवली (पश्चिम) जिल्हा ठाणे. . प्रक-३: श्रीम. रुपा एस. मेहता, ए-७, दौलत विहार सीएचएस लि., दादाभाई वशी रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०० ०५६. आणि फ्लॅट क्र. ए-

- ७०२, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. २, वीणा सरगम सीएचएस लि., पंचशील हाईटस् समोर, महावीर नगर, सेक्टर ॥, ॲक्सिस बँक जवळ, कांदिवली (प), ु ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. २४,५५,९७२.६९
- पैसे (अक्षरू रुपये चोवीस लाख पंचावण्ण हजार नऊशे बाहत्तर आणि पैसे एकोणऐंशी मात्र) च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ९९ सन २०११ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले. ज्याअर्थी १२ ऑगस्ट, २०२२ (विक्रीकरिता निश्चित तारीख) रोजीस अर्जदार क्र. १ यांना त्यावरील खर्च आणि व्याजासह रू. ५४,३०,१३७.६९ (रुपये चोपन्न लाख तीस हजार एकशे सदतीस आणि पैसे एकोणसत्तर मात्र) ची रक्कम सदर वसुली प्रमाणपत्राच्या अंतर्गत तेथे थकीत आहे.
- याद्वारे सुचना देण्यात येते की, जर पढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत १२.०८.२०२२ <mark>रोजी द. २.०० ते द. ४.३०</mark> दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली www.c1india.com/https://www.bankeauctions.com, प्लॉट क्र. ६८, ३ रा मजला, सेक्टर ४४, गुरगाव–१२२००३, हरयाना, सपोर्ट ालाईन क. ७२९१९८११२४/२५/२६ यांच्या वेबसाईटमार्फत ''ऑनलाईन दलेक्टॉनिक बोली'' त करण्यात येर्दल. संपर्क व्यक्ती (१) श्री. जय सिंग-७७३८८६६३२६.(२) श्री. हरीष गौवडा-९५१४५९७५५५, ईमेल-support@bankeauctions.com.
- jay/singj@c1india.com, पुढील तपशिलाकरिता संपर्कः श्री. उमेश बियानी, बँकेचे प्रतिनिधी, मोबाईल क्र. ०९१०९६८८८९९. वालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादीं यांच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे. जो पर्यंत र
- मनिश्चित केले आहेत. ते पत्येक मंचाममोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे

पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल . मत्ता खालील तपशिलानसार लिलाव करण्यात येईल:

संच	मिळकतीचे वर्णन	तपासणीची	राखीव किंमत	इअर रक्कम	वाढविण्याची रक्कम
क्र.		तारीख	(रक्कम रुपयात)	(रक्कम रुपयात)	रुपयात /बोली
8	सर्व्हें क्र. ७१, क्र. १५ धारक युनिट, प्लॉट क्र. ३,	०५.०८.२०२२	रु. ३१,५०,०००/-	₹.	ह. ५०,०००/-
	''अमर इंडस्ट्रियल इस्टेट'', तळमजला, नांदिवली		(रुपये चौतीस लाख	३,१५,०००/-	
	भोपर रोड, डोंबिवली (पूर्व) सह प्लांट आणि		पंन्नास लाख मात्र)	(रुपये तीन लाख	
	मशिनरी.			पंधरा हजार मात्र)	

- ६. ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र). बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल.
- सर्वे च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल जर त्यांनी लावलेली बोली राखीव किंमतीपेक्षा जास्त असेल हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबन असेल की. जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की. देऊ केलेली किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.
- तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. प्रस्तावासह इअर रक्कम रु. ०३,१५,०००/- (रुपये तीन लाख पंधरा हजार मात्र) ही मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या खाते क्र. ०००३२०१००००५६४९, बँक ऑफ इंडिया, खाते ई-लिलाव, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ शाखा, आयएफएससी कोड नं : BKID000003 मध्ये आरटीजीएस/एनईएफटीने जमा करावी. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती अपलोड कराव्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०८ **ऑगस्ट, २०२२ रोजी सं**. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी ०५ ऑगस्ट, २०२२ रोजी द. १२.०० ते सायं. ४.३० दरम्यान करता येईल.
- पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकती जमा केली पाहिजे, कसर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा प्रवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे ०८ **ऑगस्ट, २०२२ रोजी सं. ४.३० वा. पर्यंत** सादर करावी.
- . यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून विक्रीची २५% रक्कम विक्री निश्चित झाल्यावर पुढील दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-८ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.
- . १. खरेदीदारानी विक्री रकमेची उर्वरित ७५% रकम, मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१**५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडन किंवा जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुडीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/-च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी, डीआरटी यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी
- १२.विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील टावे त्यागावे लागतील विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराची अंतिम बोली रक्कम आणि त्यानंतर ती विक्री केल्याची तारीख यामध्ये जर कोणतीही तफावत वा वेगळेपण असल्यास ती भरण्यास खरेदीदार जबाबदार असेल.
- १३. मिळकत '<mark>'जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे''</mark> विकली जाईल.
- ९४. विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनयम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि
- त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल .५. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची असेल तेथे	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात
क्र.	सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही	तिच्या कोणत्याही	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे
	व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	हिश्श्यावर	अशा अन्य	आणि त्यांच्या स्वरुप व
		निर्धारित महसूल	कोणत्याही	मूल्याबाबत अन्य
		-	भारांचे तपशील	कोणतेही ज्ञात तपशील
१	7	ş	8	ч
१	सर्व्हे क्र. ७१, क्र. १५ धारक युनिट, प्लॉट क्र. ३, ''अमर	उपलब्ध नाही	माहीत नाही	उपलब्ध नाही
	इंडस्ट्रियल इस्टेट'', तळमजला, नांदिवली भोपर रोड, डोंबिवली			
	(पूर्व) सह प्लांट आणि मशिनरी.			
माझ्या ह	हस्ते आणि शिक्क्याने सदर ०४ जुलै, २०२२ रोजी दिले.			

आशु कुमार वसुली अधिकारी, मुंबई डीआरटी- ∆oyas

आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पर्वी एय हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी जात) (सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) नोंदणी आणि कॉर्पो कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ इंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर-३०२०२०.

कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानुसार तारणांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार यांना पाठविलेल्या मागणी सूचनेची बजावणी झाली नाही, मागणी सूचनेची प्रत खाली दिल्यानुसार तारण मत्तेवर सुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसांत पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्जे रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. अ. सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतुदीन्वरं खाली दिल्यानसार तारण मत्तेचा कब्जा घेण्यास मक्त राहतील

कर्जदाराचे नाव	कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	गहाण मिळकतीचे वर्णन
श्री. अविनाश पुंजाराम साठे,	०६-जुलै-२२	फ्लॅट क्र. डी-३०८ पी मे, गट क्र. १५६०,
सौ. विमल साठे, श्री. पुंजाराम साठे	रु. ३००८०४/-	आडगाव, नाशिक, महाराष्ट्र.
हमीदार: श्री. आनंद शिवाजी वाराडे	०५-जुलै-२२	मोजमापित ३०.६० चौ.मीटर
(खाते क्र.) एलएनएनएएस०२६१९-२००१०७३४९		
श्री. संतोष तानाजी वर्षे, सौ. स्नेहल वर्षे	०६-जुलै-२२	फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला, विंग-सी, गुलमोहर
हमीदार: श्री. प्रमोद बबन हांडे	रु. १४९९४६२/-	व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, प्लॉट क्र. १, सिन्नर,
(खाते क्र.) एलएनएनएएस००३१९-२००१०९१७८	०५-जुलै-२२	नाशिक, महाराष्ट्र मोजमापित ५३.३५ चौ. मीटर
ठिकाणः जयपूर दिनांक: ०८.०७.२०२२		प्राधिकृत अधिकारी आवास फायनान्शियर्स लिमिटेड
	·	-

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड रु-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासुन ६० दिवसात सुचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूर कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्ताकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्य दुप्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदुर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहेत . कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कर्सूर केलेली आहे म्हेणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करू-खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची	मागणी सूचनेची	शाखेचे
ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यु लॅन)	तारीख	तारीख/ मागणी	नाव
		सूचनेतील रक्कम (रु.)	
कमलाकर आर जोशी व मीना एम-	रॉ हाऊस क्र. १५१/८७, गट क्र. १५१,	एप्रिल ११, २०२२	औरंगाबाद
क्यूझेडएयुआर००००५०३५६६५(डीएचएफएल ओल्ड लॅन	पिताजी नगरी, रॉ बंगलो स्कीम,	₹.	
-१०४०००७५३५ आणि आयसीआयसीआय न्यू लॅन-		१२,७७,६३६.००/-	
क्यूझेडएयुआर००००५०३५६६५)	महाराष्ट्र ४३११३१/जुलै ०४, २०२२		
	कमलाकर आर जोशी व मीना एम- क्यूझेडएयुआर०००५०३५६६५(डीएचएफएल ओल्ड लॅन –१०४००००७२३५ आणि आयसीआयसीआय न्यू लॅन– क्यूझेडएयुआर०००५०३५६६५)	कमलाकर आर जोशी व मीना एम- व्यूझेडएयुआर०००५०३५६६५(डीएचएफएल ओल्ड लॅन -१०४००००७२३५ आणि आयसीआयसीआय न्यू लॅन- व्यूझेडएयुआर०००५०३५६६५)	कमलाकर आर जोशी व मीना एम- व्यूझेडएयुआर०००५०३५६६५(डीएचएफएल ओल्ड लॅन -१०४००००५२३५ आणि आयसीआयसीआय न्यू लॅन- भटवाडगाव, गोरई रोड, जिल्हा बीड, १२,७५,६३६.००/-

च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी दिनांक: जुलै ०८, २०२२ आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठिकाण: महाराष्ट्र

नि. ३९

रजि. ए/डी/दस्ती/दारावर चिटकविणे/ढोल वाजविणे आणि प्रसिध्दी/डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा

वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

२ रा मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ आर.पी. क्र. ३१/२०१६ रिकव्हरी ऑफ डेक्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

युनियन बँक ऑफ इंडिया,

कॉर्पोरेशन प्रा. लि. आणि अन्य

बक क्र.- १ मे. ॲडव्हान्स मेटल कॉपॉरेशन प्रा. लि. दुकान क्र. ७, ६५/७१, संत सेना महाराज मार्ग, २ रा कुंभारवाडा, मुंबई- ४००००४ **येथे** सुध्दाः बी-२२, सत्यम शॉपिंग सेंटर, एम. जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई- ४०००७७.

हुकमराम पी. बिश्नोई, फ्लॅट क्र. १६, बिल्डिंग क्र. ६, ४ था मजला, नवजिवन सीएचएस लि., डॉ. डी. भडकमकर मार्ग, लॅमिंग्टन

प्रक क्र.- ३ कमलेंश हुकमराम बिश्नोई, ११७, ३ रा मजला, संकल्प सिध्दि, बापुराव पट्ठे मार्ग, ताडदेव ब्रिज, मुंबई सेन्ट्रल जवळ, मुंबई-

प्रक क्र.– ४ नोरंगी कमलेश बिश्नोई, ११७, ३ रा मजला, संकल्प सिध्दि, बापुराव पट्ठे मार्ग, ताडदेव ब्रिज, मुंबई सेन्ट्रल जवळ, मुंबई– ४००००७ ज्याअर्थी, नामदार पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जेदारांकडून **व्याज आणि खर्चास**ह रु. १०,७७,८०,८९२.७५/ – (रुपये दहा <mark>कोटी सत्त्याहत्तर लाख ऐंशी हजार आठशे ब्याण्णव आणि पैसे पंच्याहत्तर मात्र)</mark> च्या वसुलीसाठी

मूळ अर्ज क्र. ११५/२०१३ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे **रु. २२,२०,३४,२२८/- (रुपये बावीस कोटी वीस लाख चौतीस हजार दोनशे अठ्ठावीस मात्र)** ची रक्कम पुढील व्याज आणि आकार यासह एकत्रितपणे वसुलीयोग्य आहे. आणि ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे

आदेश दिले. आणि ज्याअर्थी, प्र. क. कडून रु. २२,२०,३४,२२८/- (रुपये बावीस कोटी वीस लाख चौतीस हजार दोनशे अठ्ठावीस मात्र) ची रक्कम

त्यावरील व्याज आणि खर्चासह थकीत आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत <mark>११.०८.२०२२ रोजी द. ०२.०० ते सायं. ०४.०</mark>० (आवश्यकता असल्यास समाप्तीपूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केली गेल्यास आपोआप विस्तारासह) दरम्यान **ई-लिलावाने विकली जाईल आणि** बोली ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' ने मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि., https:/drt.auctiontiger.net, यांच्या वेबसाईट मार्फत होईल. संपर्क व्यक्ती श्री. प्रविणकुमार थेवर, मोबाईल + ९१ ९७२२७७८८२८, ईमेल पत्ता: praveen.thevar@auctiontiger.net किंवा

support@auctiontiger.net पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. संजय टेंभे, मोबाईल: ८००७११२४०३.

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र.क. मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत. ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतू-देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे . प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपाद-किंवा कोणतेही हितसबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील

पढील तपशिलानसार संचाप्रमाणे मत्तेचा लिलाव:

संच	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	निरिक्षणाची	राखीव किंमत	इअर	बोली वाढविणे
क्र.		तारीख	(रु.)	(₹.)	(रु.)
१	फ्लॅट क्र. १६, बिल्डिंग क्र. ६, ४ था मजला, नवजिवन	५ ऑगस्ट	१,७६,००,०००/-	१७,६०,०००/-	५,००,०००/-
	सीएचएस लि., डॉ. डी. भडकमकर मार्ग, लॅमिंग्टन रोड,	२०२२			
	मुंबई-४००००९.				
2	इंडस्ट्रियल गाळा/युनिट क्र. १५, तळ मजला, शुभ बिल्डिंग,	५ ऑगस्ट	६६,००,०००/-	७३,०००/-	१,००,०००/-
	सागर मंथन सीएचएस लि., सातिवली रोड, वसई रोड (पूर्व),	२०२२			
	जिल्हा ठाणे				

- 🐫 सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल जर त्यांनी लावलेली बोली राखीव किंमतीपेक्षा जास्त असेल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.
- तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह इअर ही मुंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेच्या **खाते** क्र. ५३३५०१९८००५००००, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲसेट रिकव्हरी ब्रांच, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३, आयएफएससी कोड नं : UBIN0553352 मध्ये आरटीजीएस/एनईएफटीने जमा करावी. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती अपलोड कराव्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०८.०८.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी ०५.०८.२०२२ रोजी स. १०.०० ते सायं. ४.०० दरम्यान करता येईल.
- इच्छुक बोलीदारांना वरील परिच्छेद २ मध्ये नमुद नुसार वरील सदर खात्यामध्ये एकदा जमा केलेली त्यांची इअर काढ़न घेण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अयशस्वी बोलीदारांची इअर लिलाव बंद झाल्यावर संबंधित बँकेदारे अशा बोलीदारांनी नमद केलेल्या खाते क्रमांकावर परत करण्यात
- . पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मख्यांच्य वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. केंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा परवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी ०८.०८.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी, डीआरटी-।, मुंबईकडे सादर करावी. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही
- यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून **अंतिम बोली रकमेच्या २५%** रक्कम पुढील दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-२ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.
- खरेदीदारांनी विक्री रकमेची उर्वरित ७५% रकम, मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा ज १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त, खरेदीदारांना **रजिस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/**-च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी
- वहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्योने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराची अंतिम बोली रक्कम आणि त्यानंतर ती विक्री केल्याची तारीख यामध्ये जर कोणतीही तफावत वा वेगळेपण असल्यास ती भरण्यास खरेदीदार जबाबदार असेल.
- अयशस्वी बोलीदारांची इअर लिलाव बंद झाल्यावर संबंधित बँकेद्वारे अशा बोलीदारांनी नमुद केलेल्या खाते क्रमांकावर परत करण्यात येईल. मिळकत "जसे आहे जेथे आहे तत्त्वाने" आणि "जे आहे जसे आहे तत्वाने" विकली जाईल
- २.कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे
- अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत. ११ विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.
- २.जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसती.

	•			
अ.	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात
क्र.	असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून	तिच्या कोणत्याही	बांधील आहे अशा	आलेले कोणतेही दावे आणि
	अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह	हिश्श्यावर	अन्य कोणत्याही	त्यांच्या स्वरुप व मुल्याबाबत
	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	निर्धारित महसूल	भारांचे तपशील	अन्य कोणतेही ज्ञात तपशील
	विकावयाच्या मिळकताच वणन	ानधाारत महसूल	माराच तपशाल	अन्य काणतहा ज्ञात तपशाल
۶.	۶.	₹.	٧.	ч.
۶.	फ्लॅट क्र. १६, बिल्डिंग क्र. ६, ४ था मजला, नवजिवन	उपलब्ध नाही	निर्धारित	उपलब्ध नाही
	सीएचएस लि., डॉ. डी. भडकमकर मार्ग, लॅमिंग्टन रोड,		मिळकत	
	मुंबई-४००००९.			
٦.	इंडस्ट्रियल गाळा/युनिट क्र. १५, तळ मजला, शुभ	उपलब्ध नाही	निर्धारित	उपलब्ध नाही
	बिल्डिंग, सागर मंथन सीएचएस लि., सातिवली रोड,		मिळकत	
	वसई रोड (पूर्व), जिल्हा ठाणे			

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या ०५ जुलै, २०२२ रोजी दिले.

(अजीत त्रिपाठी) वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई

सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांक : जुलै ७, २०२२

चंद्र मुखी, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. गाखा कार्यालय : ॲसेट्स रिकव्हरी शाखा, ३४६

स्टॅन्डर्ड बिल्डिंग, ३रा मजला, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ शुद्धिपत्रक

कृपया दिनांक ०५.०७.२०२२ रोजी या वृत्तपत्रात पान क्र.६ मध्ये जंगम/स्थावर मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. या सूचनेमध्ये प्रॉपर्टी अनु.क्र. २५ मध्ये मिळकतीचा तपशील रखानामध्ये मारुती स्विप्ट गाडीचे नंबर अनावधाने एमएच-०३-०७२४ प्रसिद्ध झाले असून त्या ऐवजी **गाडीचे नंब**र एमएच-०३-सीएच-००७२ असे वाचावे. इतर मजकू र जसा आहे तसा राहील. प्राधिकृत अधिकारी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एआरबी

PUBLIC NOTICE Notice is hereby given that a Fixed Deposi

certificate bearing No. BM17343033 issued by HDFC Deposits, Mumbai issued to Late Shri Madhavii Bhai Jeyram kotal has been misplaced and not traceable despite all my diligent searches to locate the same. I am applying to the HDFC Deposits for issuance of duplicate FD certificate and subsequent encashment of the same. Any person, who find it, is requested to return the same to the address given below. Further, if anyone has any right, title and interest in the said FD may record his objection within 14 days to the address given below.

Ramon house H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation Churchgate, Mumbai-400020

DBS

शाखा स्थलांतराची सूचना

DBS बँक इंडिया लिमिटेडची वाशी, मुंबई शाखा २५ जुलै २०२२ पासून स्थलांतरित होत आहे, खाली दिलेल्या तपशीलांनुसार.

वर्तमान शाखेचा पत्ताः

कार्यालय क्र. २०२, दुसरा मजला, एपीजे एक्सप्रेस, प्लॉट नं. ८७, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई – ४००७०३ महाराष्ट्र

नवीन शाखेचा पत्ता: दुकान क्र. ११, तळमजला, पाम बीच गॅलेरिया बिल्डिंग, प्लॉट क्र.

१७, सेक्टर १९-डी, वाशी, नवी मुंबई, ठाणे – ४००७०३ महाराष्ट्र व्यवसायाचे तास:

सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४. दुसरा आणि चौथा शनिवार बंद राहील

ग्राहक सेवा क्रमांकः १८६० २१०३४५६ / १८६० २६७१२३४ कृपया लक्षात घ्या की, सध्याच्या जागेतील शाखेचे कामकाज दि.

२२ जुलै २०२२ च्या शाखेच्या कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपासून कार्यालय क्रमांक २०२, दुसरा मजला, एपीजे एक्सप्रेस, प्लॉट नं. ८७, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई - ४००७०३ येथे थांबेल.



जेट फ्राईट लॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०९०एमएच२००६पीएलसी१६१११४ **नोंदणीकृत कार्यालय :** सी/७०६, प्रमुख प्लाझा, होली फॅमिली चर्चच्या समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९९. दूर. +९१-२२-६१०४३७००

ईमेल: ir@jfll.com वेबसाईट: www.jfll.com

१६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती याद्वारे सूचना देण्यात येते की, जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेडच्या सभासदांची १६ वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ०२ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११.३० वा. व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्य सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल.

कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख 'एमसीए सर्क्युलर्स') च्या अनुपालनात . हेपनीने आर्थिक वर्ष २०२१–२०२२ साठी १६ व्या एजीएमची सचना ०७ जलै। २०२२ रोर्ज फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार्स ॲंड ट्रान्सफर एजंट ('आरटीए'), बीगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड/डिपॉझिटरीजकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना पाठवली आहे. पढ़े. सेबीने त्यांच्या १३ मे. २०२२ च्या सर्क्यलरने सचिबध्द कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे वार्षिक अहवाल पाठवण्यास अनुमती दिली ('सेबी सर्क्यलर').

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएममध्ये करावयाच्या कामकाजासंबंधात एजीएम पूर्वी आणि एजीएममध्ये रिमोट ई-व्होटींगची सुविधा पुरवत आहे आणि ह्या कारणास्तव कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन मतदानाची सुविधा देण्यासाठी सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची नियक्ती केली आहे.

वार्षिक अहवालासहीत एजीएमच्या सूचनेची ई–कॉपी कंपनीची वेबसाईट <u>www.jfll.com</u> वर उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर सीडीएसएलची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> किंवा स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वर सुध्दा उपलब्ध

सभासदांचे मताधिकार मंगळवार, २६ जुलै, २०२२ ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भगणा दालेल्या समभाग भांदवलातील त्यांनी धागण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील रिमोट ई-व्होटींगचा कालावधी गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, ०१ ऑगस्ट, २०२२ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर, सीडीएसएल कडून मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.

कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल आणि मंगळवार, २६ जुलै, २०२२ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल तर तीने सूचनेच्या टीपांमध्ये दिलेली पध्दत अनुसरावी. ज्या सभासदांनी एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटींगदारा आधीच त्यांची मते दिली असतील त्यांना एजीएममध्ये सहभागी होण्याचे अधिकार असतील परंतु ते एजीएम पूर्वी रिमोट ई–व्होटींग मार्फत ज्यासाठी सभासदाने आधीच मत दिले असेल अशा ठरावावर पुन्हा त्यांची मते देण्यासाठी हक्कदार

ई-मेल ॲडेस नोंदवण्यासाठी प्रक्रिया:

आ.व. २०२१–२०२२ साठी वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मते देण्यासाठी आरटीएकडे ई-मेल ॲड्रेसची एक-वेळची नोंदणी:

जे सभासद आ.व. २०२१-२०२२ साठीचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यास आणि इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मते देण्यास इच्छक असतील त्या सभासदांचे ई-मेल ॲडेस नोंदवण्यसाठी कंपनीने आरटीए बरोबर विशेष व्यवस्था केली आहे. कंपनी/डीपीजकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवले नसतील अशा पात्र सभासदांनी ते मंगळवार, २६ जुलै, २०२२ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी आरटीएकडे देणे आवश्यक आहे.

ई-मेल ॲडेसच्या एक-वेळच्या नोंदणीसाठी अनुसरावयाची प्रक्रिया पढीलप्रमाणे:

- * लिंक <u>https://bigshareonline.com/investorRegistration.aspx</u> ला भेट द्या.
- * डीपी आयडी व क्लायंट आयडी, पॅन तपशील व नाव भरावे.
- * तमचा ई-मेल ॲडेस आणि मोबाईल क्रमांक भरावा.
- त्यानंतर सिस्टीम तुम्हाला ओटीपी तयार करण्यास सांगेल. * एकदा का ओटीपी भरला की, सिस्टीम यशस्वी पडताळणी केल्यावर ई-मेल ॲड्रेसची
- त्रमचे संपूर्ण तपशील कंपनीकडे नोंदवले गेले.

रिमोट ई-व्होटींगशी संबंधित तपशिलांसाठी कृपया एजीएमची सूचना पाहा. ई-व्होटींगशी संबंधित कोणत्याही चौकशा/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही सीडीएसएल वेबसाईट: www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सीडीएसएलशी, २५ वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४० ०१३ येथे संपर्क साधावा किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे एक ई–मेल लिहावा किंवा सर्व कामाच्या दिवशी कामकाजाच्या वेळेमध्ये ०२२–२३०५ ८५४२/४३ वर कॉल करावा.

जेट फ्राईट लॉजिस्टीक्स लिमिटेडसाठी सही/-

श्रद्धा पी. मेहता

सीएस आणि अनुपालन अधिकारी